

PARAS DEFENCE & SPACE TECHNOLOGIES LIMITED

Corporate & Registered Office:

D-112, TTC Indl. Area, Nerul, Navi Mumbai - 400706, India | Tel : +91-22-6919 9999 | Fax : +91-22-6919 9990 | CIN # L29253MH2009PLC193352 | E-mail : business@parasdefence.com | Web : www.parasdefence.com

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot C/1, G Block,

Bandra - (East), Mumbai - 400 051

Bandra - Kurla Complex,

October 22, 2023

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Scrip Code: 543367 Trading Symbol: PARAS

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement of Postal Ballot Notice

This is with further reference to our intimation dated October 21, 2023 and pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith copies of newspaper advertisement published today i.e. October 22, 2023 in Financial Express (English) having country-wide circulation and Navshakti (Marathi the vernacular language of the state), with respect to the Postal Ballot notice and e-Voting information.

We request you to take the above on record and disseminate the same on your respective websites.

Thanking You,

For Paras Defence and Space Technologies Limited

Hemalkumar Hiranbhai Sagalia Company Secretary & Compliance Officer Membership No.: F7620

Encl: as stated



Just Dial Limited
CIN: 1.74140MH1993PL (150054
tered Office: Palm Court, Building-M, 501/15, 5° Floor, New Link Rside Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai – 400 064.
Tel: +91 22 2888 4060;
Website: www.justdial.com, E-mail: investors@justdial.com

	website. www.justdial.com, E-mail. investors@justdial.com											
	Statement of unaudited standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023											
	(₹ in million except per share data) Standalone Consolidated											
SI. No.	Particulars		Half Year ended September 30, 2023 (Unaudited)		Year Ended March 31, 2023 (Audited)	Quarter ended September 30, 2023 (Unaudited)	Half Year ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)				
1	Total Income from Operations	2,606.1	5,075.9	2,052.6	8,447.6	2,606.1	5,075.9	2,052.6	8,447.6			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or											
	Extraordinary items)	921.0	1,982.1	642.8	1,880.3	920.9	1,982.0	642.3	1,878.3			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or											
	Extraordinary items)	921.0	1,982.1	642.8	1,880.3	920.9	1,982.0	642.3	1,878.3			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or											
	Extraordinary items)	717.9	1,551.9	522.1	1,629.2	717.8	1,551.8	521.6	1,627.2			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the											
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	721.9	1,548.2	558.4	1,655.3	721.8	1,548.1	557.9	1,653.3			
6	Equity Share Capital	850.3	850.3	843.0	843.2	850.3	850.3	843.0	843.2			
7	Reserves (excluding revaluation reserve) as per the balance											
	sheet of the previous year				35,828.4				35,827.6			
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)											
	a) Basic (₹)	8.44	18.28	6.19	19.34	8.44	18.28	6.19	19.32			
	b) Diluted (₹)	8.44	18.25	6.15	19.16	8.44	18.25	6.14	19.14			

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation 2). and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
- The statement of unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2023 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2023. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

V. S. S. Mani Managing Director and Chief Executive Officer DIN: 00202052

Place: Mumbai Date: October 20, 2023

FINOLEX INDUSTRIES LIMITED

CIN: 140108PN1981PLC024153

Registered Office: Gat No. 399, Village Urse, Taluka Maval, Dist. Pune - 410 506
Tel No.02114-237251 E-mail: investors@finolexinic.com Website: www.finolexcioes.

Extract of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

		8	- 8		₹Ci	ores except earn	ings per share	
			Standalone		Consolidated			
Sr.	Particulars	Quarter ended	Half Year ended	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Quarter ended	
No.		30-09-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2023 Unaudited	30-09-2022 Unaudited	
1a	Revenue from Operations	883.15	2,062.32	941.13	883.15	2,062.32	941.13	
1b	Other income	62.51	102.77	39.29	61.35	101.61	38.83	
1	Total income	945.66	2,165.09	980.42	944.50	2,163.93	979.96	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	125.65	274.97	(129.25)	133.35	290.24	(130.36)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	125.65	274.97	(129.25)	133.35	290.24	(130.36)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	93.78	204.66	(93.92)	97.96	213.29	(95.38)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	606.61	790.68	110.76	610.79	799.31	109.30	
6	Paid up Equity share capital (Face value Rs. 2 per share)	123.67	123.67	123.67	123.67	123.67	123.67	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the audited balance sheet of the previous year ended on March 31, 2023		4,701.23			4,779.40	,	
8	Earnings per share (of Rs.2/- each) not annualised : Basic: { Diluted:	1.52	3.31	(1.51)	1.58	3.45	(1.54)	

- Notes
 The standalone financial results and the consolidated financial results of Finolex Industries Limited (the Holding Company) and its associate for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directions at their respective meetings held on October 21, 2023 and a limited review of the same has been carried out by the statutory auditors of the Company.

 These results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting (Ind AS 34) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended).

 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular number ORICCFD/FAC/IS/22/016 dated July 5, 2015. The full format of the quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI circular number ORICCFD/FAC/IS/22/016 dated July 5, 2015. The full format of the quarterly financial results filed with the stock exchanges websites at www.nseindia.com and on the Company's website www.finolexpipes.com.

 The Holding Company duly consolidates using equity method as prescribed under Ind AS 28 on Investment in Associates and Joint Ventures' its 46,35% state in Finolex Plasson Industries Private Limited. However, the Holding Company does not naterial to the Holding Company and Fort Limited since the associate company has not started operations and is in Industries Private Limited. However, the Holding Company does not material
- The above statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent
- Previous periods' figures have been re-grouped wherever necessary, to conform to the current period's classification

By order of the Board of Directors For Finolex Industries Limited

Date : October 21, 2023

Ajit Venkataraman Managing Director DIN: 07289950



PARAS DEFENCE AND SPACE TECHNOLOGIES LIMITED

Registered and Corporate Office: D-Tel: +91 22 6919 9999; Fax: +91 22 6919 9990; E

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 109, 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management and Administrations (Netse, 2014, as amended (the "Management Rules"), read with General Croular Nos. 14/2020 dated April 6, 2020, 17/2020 dated Agent 115, 2020, 20/2020 dated May 165, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 38/2020 dated Genember 31, 2020, 10/2020 dated December 28, 2022 and Croular No. 10/2022 dated December 28, 2022 and Croular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and Croular No. 10/2022 dated May 15, 2022 and Croular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and Croular No. 10/2022 dated May 16, 2022 and Croular No. 10/2022 and 11/2022 dated May 16, 2022 and Croular No. 10/2022 dated May 16, way of remote e-voting ("e-voting") process.

Description of Special Resolution

To approve re-appointment of Mr. Munjal Sharad Shah (DIN:01080863) as Managing Director of the Compat To approve re-appointment of Mr. Manmohan Handa (DIN:06942720) as Non-Executive Independent

ive increase in borrowing powers of the Company under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013

To approve crossition of mortgage! hypothecation/ pledge and/or charge on the properties/ assets of the Company unde Section 180(1)(a) of the Companies Act, 2013

Section 180(1)(a) of the Companies Act, 2013

Pursuant to the MCA circulars, the Company has sent the electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Saturday, October 21, 2023 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company idepository pericipants (as on Friday, October 12, 2023 (Tour-Ottober 22, 2023 (Tour-Ottober 23, 2023 (Tour-Ottober 24, 2023 (

Company has engaged the services of Link Intime India Private Limited for the purpose of providing e-voting facility to all it abers. The remote e-voting shall commence from Sunday, October 22, 2023, 09:00 A.M. (IST) and shall end on Monde ember 20, 2023, 05:00 PM. (IST). The e-voting facility will be disabled by Link Intime thereafter.

revenuer. AV, AVA, VANUER, AV, (S1), I ne e-voing scilify will be disabled by Link Infine heterafler. The defailed procuderienshuctions on the process of remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their email addresses can register their address and/or can cast their vote, are specified in the Notice. The Board has appointed Mr. Dinesh Kumar Deora (Membership No. FCS 16607, OR No. 16207), of DM & Associates Company Secretaries LLP, Practicing Company Secretaries, as the scrutinizer (Scrutinizer) for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting and the result will be announced on or before November 22, 2023 and will also be displayed on the Company website www.namsdefence.com and on the website of Link intime India i.e. https://instauod.inkinime.co.in. The result will also be intimated simultaneously to the stock exchanges where the Company's shares are isted.

In case of any queryigrievance in connection with the Postal Ballot through the remote e-voting process, shareholders may contact luff. Raily fanal, Assistant Vice Pesident -e-voting, Link Intime India Private lated at englices@inkinime.com to the Company at cs@parasdefence.com.

Munjal Sharad Shah Managing Director DIN: 01080863

IDBI BANK LIMITED

Date: October 21, 2023 Place: Navi Mumbai

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED SEPTEMBER 30, 2023

									(₹ in crore
			Standa	alone			Consolidated	La a	
SI. No.	Particulars	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Quarter ended 30-06-2023 (Unaudited)	Quarter ended 30-09-2022 (Unaudited)	Year ended 31-03-2023 (Audited)	Quarter ended 30-09-2023 (Unaudited)	Quarter ended 30-06-2023 (Unaudited)	Quarter ended 30-09-2022 (Unaudited)	Year ender 31-03-202 (Audited)
1	Total Income from Operations (net)	6924.18	7711.95	6065.51	24941.76	7063.66	7770.91	6052.23	25166.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	2299.13	1828.29	1436.96	5237.97	2396.95	1843.42	1384.33	5305.30
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	2299.13	1828.29	1436.96	5237.97	2396.95	1843.42	1384.33	5305.30
4	Net Proft / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	1323.27	1224.18	828.09	3645.09	1385.40	1229.26	775.82	3706.06
5	Equity Share Capital	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40	10752.40
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	26365.10	26365.10	22441.82	26365.10	27365.87	27365.87	23351.54	27365.87
7	Securities Premium Account	5,323,56	5,323.56	50,719.75	5,323,56	5,323.52	5.323.52	50,719.70	5,323,52
8	Net Worth (excl. Revaluation Reserve, FCTR & intangibles)	28,653.91	27,357.22	22,534.38	25,454.10	29,746.26	28,364.97	23,427.71	26,442.45
9	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	20,650.85	27,275.84	21,691.22	12,637.75	20,650.85	27,275.84	21,691.22	12,637.75
10	Outstanding Redeemable Preference Shares			-		1911	100	2	-
11	Debt Equity Ratio (excluding revaluation reserve, FCTR & Intangibles)(in times)	0.72	1.00	0.96	0.50	0.69	0.96	0.93	0.48
12	Earnings Per Share (of ₹ 10/- each) in ₹ (for continuing and discontinued operations before & after extraordinary items) (not annualised) (i) Basic (iii) Diluted	1.23 1.23	1.14 1.14	0.77 0.77	3.39 3.39	1.29	1.14	0.72 0.72	3.45 3.45
13	Capital Redemption Reserve		-	- 5	-	7.00	74	1 1	194
14	Debenture Redemption Reserve		-						

- 1. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Yearly Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. 2015. The full format of the Quarterly/ Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange (s) and he listed entity websites (even xensified, on, www.belendio.com and wew.ubflobia.com and websites.)
 2 For the other line Items referred in regulation 52 (4) of the LOOR Regulations, pertnert disclosures have been made to the Stock Exchange(s) (NSE & BSE) and can be accessed on the UR, lews needings com, www.belnida.com and wew. dibblank.ii).

are not furnished as Ind AS is not yet made applicable to banks.

Place: Mumbai Date: Oct 21, 2023





पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयार : एल १९२५ ३१मएच२००९पीएससी१९३३५२) कॉपोरेट आणि नॉवणीकृत कार्यालय: डी-११२, टीटीसी इंड. एरिया, नेकल, मूंबई-४०० ७०६, भारत नु: : १९-२२-६९१९९९९९, फॅक्स: १४-२२-२९१९९९९९ ई-मेल: business@paraedefenco.com, वेबसाईट : www.paraedefence.com

टपाल मतदानाची सूचना

समामदांना याद्रारे कव्यविक्यात वेते की, सुधारित कंपनी अभिनिम, २०१२ (''अधिनियम'') च्या कन्तन १०८, ११० सामान्यता सुधारित कंपनीव्यात वेत की, सुधारित कंपनी अभिनिम, २०१२ (''अधिनियम') च्या तिवन २० आणि तिम २२ सामान्यता विवाद व्यवस्थान स्वाप्त केपनीव क्षित्र कर्पात केपनीव क्षित्र कर्पात समृत्य क्षत्र १९०५ १९ स्थापित कंपनीव क्षत्र क्षत्र

विशेष ठरावाचे वर्णन	
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. मुंजल शरद शाह (डीआयएन:०१०८०८६३) यांची पूनर्नियुक्ती मंजुर करणे.	
कंपनीचे अकार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून श्री. मनमोहन हांडा (डीआयएन:०६९४२७२०) यांचे पूनर्नियुक्ती मंजुर करणे	
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १८०(१) (सी) अंतर्गत कंपनीचे कर्ज घेण्याच्या अधिकार वाढण्यासाठी मंजुरी घेणे	
कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १८०(१) (ए) अंतर्गत कंपनीचे मिळकत/मत्ते वरील गहाण/जंगमगहाण/	
तारण आणि/किंवा प्रभार निर्माण करण्यासाठी मंजुरी घेणे.	

प्रतिपं अपन्त हैं प्रति ह

आंक हेट रंगिसीन वांचे द्वृहें पाण केलेवा कंपनीच सममागाव्या आधारण राणले वांहल. कोण्याची ज्यांनी कंपनीची भागपायक सहेल त्यांनी दाला मदावानां मुदाना चाना सांतिसाती दिलावां समावां? कंपनीच तीच्या मार्च समाप्तायों च-कोटीग सुनिय पुरावासात्री तिंक अरावेच इंडिया प्राववेट विभिन्देट च्या सेवा पिसून केल्या आहेत. सिंगोंट ई-कोटीगांची सुरुवात पविचार, २२ ऑक्टोबर, २०२३ रंगों (भाग्रये) स. ०९,०० चा. हांहेल आणि ते सोमवार २० नोकंत्य, २०२३ रंगींची (भाग्रये) से .०९,०० वा. संपत, त्यानंत तिंक इरदादीम कदूत ई-कोटींग सुनिया निक्रिक केली वाहंत. २०वा सभास्त्र अनुत्तरपति त्यांचे देशित अर्डेसस गेंदलने नाहित त्यांचा त्यांचे सिंस अर्डेस गेंदलचायों आणि किंवा ते कसा मत दे ३ शक्तील च्या सभास्त्र अनुत्तरपति त्यांचे देशित अर्डेसस गेंदलने नाहित त्यांचा त्यांचे सिंस अर्डेस गेंदलचायों आणि किंवा ते कसा मत दे ३ शक्तील च्या समास्त्र अनुत्तरपति त्यांचे क्यांचा त्यांचात्र प्रक्रिया प्रक्रियत्त दिल आहेत. इंक्सो सेकंटील एक्तपत्ती, कार्यांच कंपनी तांचव वांची की टिक्तक कुमार देवार (समास्त्रक ऋ, एक्सीस्त्र ६५६, सीची ৯. १९१२) किंवा ते समल्यास वी. त्रिशुत्रेकर कोतिक (सभासदल क्र. एफसीएस १०६०, सीची क्र. १९२०) ('त्यसाणी अपिकारी') यांची

नियक्ती केली आहे निवृत्ती केली आहे.
तरासणी अधिकारी ई-व्हार्टीगची पडताळणी पूर्ण झाल्यावर अध्यक्षांत्री जिल्ला अध्यक्षांत्री प्राधिकृत केलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीला
तरासणी अधिकारी ई-व्हार्टीगची पडताळणी पूर्ण झाल्यावर अध्यक्षांत्री किंवा त्यापूर्वी घोषित केला जाईल आणि तो क्रम्यीची वेचसाईट
www.parasdefence.com आणि हिंक इन्टाईस इंडिया ची वेचसाईट hilps:///instavote.linkinims.com वर सुख्टा प्रदर्शित केला
जाईल, कंपनीच सेअसी केथे सूचिवच्य आहेत त्या स्टॉण इपस्थित देखील त्याचवेळी निकाल कळ्ळाचे जातीतः
गिमोट ई-सन्दरत प्रक्रिया मार्फत टप्पल महत्वन संबंधित कोणत्याही चौक्या/त्यकारी असत्यास भागभारकांत्री ... येथे शी. राजीव तंत्रन,
सहायक उपाध्यक्ष, ई-मतदान, तिक इन्टाईस इंडिया प्रायवहेट लिमिटेड किंवा <u>व्व@parasdefence.com</u> येथे कंपनी सी संबंधित

संचालक मंडळाच्या आदेशावरून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी

मुंजाल शरद शाह

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०२३ ठिकाण: नवी मुंबई डीआयएन: ०१०८०८६३



कब्जा सचना

मन्तवासीकार गर्वत कि ग्रेटर बांध्ये को-आंग्रेटीय बांक कि. ये प्राप्तिक ऑपनारी मामून दि विमार्ग्यट्यांचार और जिनम्दर्शन और प्राप्तिकार अंग्रिक के प्रश्नोतिक और प्राप्त देवार अपनार्थिक कर अपनार्थिक के प्राप्त क

कर्जदार/सह-	हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन	कलम १३(२)	कलम १३(२)	स्थावर मिळकतीचा
कर्जवाराचे नाव			अन्वये जारी मागणी	मागणी सूचनेत नमूव	कब्जा घेतल्याची
			सूचना दिनांक	धकवाकी रक्तम	तारीख
सौ. नित् जगदीश	सौ. अनिता मुकेश	फ्लॅट क्र. एव - १६०२, १६वा	२२/०५/२०२३	₹. ४४,४०,७४५/-	२०/१०/२०२३
सांखला आणि श्री.	सांखला आणि श्री.	मजला, सगवाल माब सिटी,			
जगदीश भगवतीलाल	रबी कुमार	कल्याण शिळ रोड, डॉबियली -			
सांखला	बाबुलाल जैन	(पूर्वा), ठाणे = ४०० ६१२.			

क्ककतीचा बदर ऑक्टपे करना र.१(८) बहुवाचना बदर रुत्तवाचा विकार अन्यवे त्यांचा प्राप्त प्रविकारण वाल करून सोकेडिक करना चितरा. करोत: करेंद्र, 'बहु-कर्जेटर आणि क्षमान्यन जरना च्या चाहरे मायपान करन्यत के की, त्यांचे येपील बील बहुत त्यागीनी देवोचीचा करवा रूपो आणि बदरहु तरामांचील सोमताही देवोचीचा अवकार हा वि ग्रेटर बांच्ये को -आप बँक लि. उना अतिम प्रदानक्या तरखेपपेत आर्ग तर प्रमान (कर्च के, या परनेत्या आकारणाव अपीन गहिल.

वि ग्रेटर बॉम्बे को - ऑपरेटीया बँक लि करि

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय वैंक लि., कार्यालय क्रमांक २०१-वी, २रा प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टियल इस्टेट, ठापे, महाराइ-४

ज्याआर्जी,
निम्नत्यावर्धीकार हे आयसीआयसीआय चैक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायडेसन अर्ज रिकन्द्रस्थन आँफ प्रध्यानिश्राज्य असेट्स अरू एम्बेसिंट ऑफ सिब्युरिटी इंटोस्ट ऑफ.ट् २००२, कलात १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एप्सेसिंट), रूस्त, २००२ सहवाराजा नियम ३ अन्यर्थ प्राप्त अधिकारांच वाष्प करून माणणी सूचना आर्ग करून खालील नमृद कर्जदागंस सूचनेतील नमृद कर्मची पारतेच्ड स्तुप्ता प्रार्थीया २ दिससींक स्थापता सिजित्त होते. रक्षमेची पारतेच्ड करण्यास कर्जदार असमर्थ छत्त्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वीर सूचना देण्यात योते की, निमन्दान्यशीकारांत्री खाली वर्गन करण्यास आरोल्या मिळकतीचा सोतिकार करणा व्याप्त गित्रपत करणा आरोल्या ऑसकारांचा वाष्प करून सदर अस्टव्य अस्त्रस्था ११९) अर्तिन सहबाजता सार्थ रस्त्रस्था नियम ८ अन्यर्थ खालील नामृद तार्थिक पिता आहे. विशेष उर्जया आरोल्या जनतेस याद्वीर इशारा रेप्यात येनो की, सदर मिळकतीची क्षेणताही व्यवहार करून में आणि सदर मिळकतीची करण्यात आलेला केणताही अ. कर्जदाराचे नाम्य

ЭŦ.	कजेंदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
٩.	मे. निता एंटरप्राईजेस आणि	मिळकत-१ मिरा - भाईंदर महानगरपालिका नोंदणीकृत	जून ०२, २०२३	ठाणे
	भावेश करमीराम चौधरी आणि	जिल्हा आणि उप-जिल्हा ठाणे, महाराष्ट्राच्या हर्दीमधील	₹.	
	अंजु भावेश चौधरी -	गाव काशी, तालुका आणि जिल्हा ठाणेच्या सर्व्हे क्र.	८७,२४,१४९.००/-	
	००१९०५००८२५१	०७, हिस्सा क्र. ०६ वेथील साई कृपा कॉम्प्लेक्स,		
		काशिमिस सेंड, मिस सेंड (पूर्व), जिल्हा ठाणे -		
		४०११०७ येथील शॉप क्र. ०५, तळ मजला, मानसी		
		कॉम्प्लेक्स, न्यु मानसी कॉम्प्लेक्स असे ज्ञात / ऑक्टोबर		
		१७, २०२३		
٩.	मे. फॅबक्राफ्ट आणि श्री. सुर्यकांत	मिळकत-२ मिरा-भाईंदर महानगरपालिका, तालुका आणि	जून ०२, २०२३	मुंबई
	वेंकटेश कुमताकर आणि सौ.	जिल्हा ठाणे – ४०११०५ च्या अधिकारक्षेत्रातील फ्लॅट क्र.	₹,	-
	सीमा सुर्यकांत कुमताकर -	४०३, ४था मजला, ए-विंग, व्हाईट लोटस इमारत क्र.	२,४२,१०,६३६.००/-	
	००५७०५०२३१४५ आणि	०१, इंद्रलोक फेज-, महानगरपालिका गार्डनसमोर, जुना		
	००५७५५००००२८	सर्व्हें क्र. २२२ आणि २२४, नवीन सर्व्हें क्र. १९० आणि		
		१८९, हिस्सा क्र. ०६ आणि ४ / ऑक्टोबर १७, २०२३		
₹.	मे. सन गोल्ड एनएक्स आणि श्री.	मुंबई महानगरपालिकेच्या सी वॉर्ड, महाराष्ट्राच्या	जून ०९, २०२३	मुंबई
	विकास बाबुलाल सिंघवी आणि	हर्दीमधील भुलेश्वर विभागाच्या ३५-३९, मिर्झा स्ट्रीट,	₹,	-
	सौ. सीमा संदीप सिंघवी - श्री.	मुंबई - ४००००३, कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. १२८३ येथे स्थित	१,४९,८३,२१२.००/-	
	संदीप बी. सिंघवी यांचे कायदेशीर	खोली क्र. १३, पुष्प पराग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग		
ll .	वारसदार - ६४२६०५०५१६९२	सोसायटी लिमिटेड/ ऑक्टोबर १६, २०२३		
		6 ()		- 13

ाजारता हात्याच्या कारणात्र प्रसार क्षेत्रकार कारणात्र प्रसार हुन रूपना विश्व आहे. अन्याया महाण मिरुकती सिन्ध्यिटी इंटरेस्ट एक्सीमंटी, इन्टम, १००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तातुरी अंतर्गत सहर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समातिनता विकायता केतील. इन्तेतक : ऑक्टोबर २१, २०२३ प्राप्तिक अधिकारी अखा : महाराष्ट्र (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नि दिनांक : ऑक्टोबर २९, २०२३ स्थळ : महाराष्ट

सार्वजनिक सूचना

वीण अग्रवाल (एचयूएफ) च्य दस्यांपैकी एक असल्याने अधोस्वाक्षर

करणायनि मोठ्या प्रमाणावर जनतेल सूचना दिली आहे. प्रवीण अग्रवाल (एचयूएफ) यांना ५०% अविभावित वाटा, हक्ष, शीर्षक आणि सदनिक क्रमांक ५६ /ए असलेल्या निवार्स सदनिकच्या संदर्भात इंटरेस्ट मिळण्यास

पात्र होते, अंदाजे मोजमाप. ७२५ चौरर फट . चटईक्षेत्र ६७.३८ चौरस मीटर च्य

फूट, चट्डीका ६७.३८ चीरत मीटर च्या समस्त्रच्य औं इटेंड सहकारी गृहिमार्गण संस्था लिमिटेडच्या 'बॅडस्टेंड' म्हणून ओळखल्या जाणार्था इमारतीतील 'ए' विनायमील (ब्रेस्ट स्कृतिक स्वित्तक) पाचव्या मजल्यात्व भूखंड क्रमांक ११९७ -मी, सीटीएस क्रमांक बी –८७२ गाव वाद्रे बी ;२१/१३४ , तालुका अंधेरी, आणि स्थित, पहुन आहे आणि केन रोड, बेंड च्येंड सार्वे (उ) मार्बर ४००००० वेष्टे

द्विवत, पहुन आहे आणि केन रोड, बंड स्टंड, बाहें (१), मुंबई ४००५० चेथे आहे आणि संबंधित समभाग, प्रवीण अग्रवाल (एनवृष्णुरू) ये त्याच्या सह-भागीदार/सस्टर्शाकंड्ड ता जों, मान्यताप्राप्त करण्यात आले आणि ल्यानुसा त्याची मानसा त्याच्या सस्-सदस्यांमध्ये विभागती गेली विभाजनीवर्गन माला अविभाजित वाटा, हक्त, शीर्षक आणि उक्त सदिकता आणि त्याच्या संबंधित समभागाच्या संस्थीत क्यांगाच्या संबंधित समभागाच्या संस्थीत किळण्यास पात्र आहे.मी विताक २१

त्याच्याशां सवाधित सम्भागाच्या सद्भाम मेळण्यास पात्र आहे, मी दिनांक २१ सर्टेवर २०२३ रोजी भेटवस्तु डीड (सांगित डीड) अंमलात आणली आहे आणि त्या सदिनिकंच्या संदर्भात त्यासंबंधीचे शेअर, हक्क, टायटल आणि त्यासंबंधीचे शेअर्स माझ्या पती, नेविन प्रतीण अग्रमाल नेविन यांच्या नाले भेट तिले आहेत पात्र आवार्णी स्थार वीट

दिले आहेत. मात्र, आजपर्यंत सदर डीड संबंधित सब-रजिस्ट्रार ऑफ ॲरयुरन्स

कार्यालयासमोर नोंदवायचे होते. माझे

त्ती नेविन यांना संबंधित डीड सब-

पता नावन याना सबाधत डोड सब-रिक्ट्रा अफ अंश्युरन्तस्या कार्यात्वासमोर नॉट्क्यास सक्षम करण्यासाठी मी ज्ञानेंद्र मणी रमेश चंद्र विपाठी (ज्ञानेंद्र) यांच्या नांगे दिनांक २० सप्टेंबर २०२३ (पीओए) पॉंक्य ऑफ अंटर्नी देखील बजावली आहे. मूळ गिफ्ट डीड आणि पीओए नेविन आणि ज्ञानेंद्र

ह सब जनतरा कळवत आह का मा ब्राह्मोर दिनांक २१ सप्टेंबर २०२३ चे गेफ्ट डीड आणि दिनांक २० सप्टेंबर २०२३ चे पॉवर ऑफ ॲटर्नी रह करत आहे आणि नेविन आणि किंवा ज्ञानेंद्र

यांना माझ्या अविभाजित वाटा हाताळण्याचा कोणताही अधिकार नाही,

थोग्य. या सदनिकेमधील शीर्षक आणि वारस्य आणि त्यासंबंधित शेअर्स आणि स्वारस्य आणि त्यासबंधित शेअसे आणि सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात आली आहे की त्या सदिनिकेमधील माझा अविभाजित हिस्सा, हक्क, शीर्षक आणि हितसंबंधित च्यवहार करू नका आणि त्यासंबंधित शेअसें आणि सामान्य

जनतेला याद्वारे सूचना देण्यात आली आहे. नेविन आणि ज्ञानेंद्र यांच्याशी माझा

आहे. नेविन आणि जानेंद्र योच्याशी माझ मुखत्यार धारक म्हणून व्यवहार करू नरे आणि नेविन आणि किंवा ज्ञानेंद्र यांच्यार्श व्यवहार करणारी कोणतीही व्यक्त त्यांच्या अथवा तिच्या जोखमीवर असे करत असेल आणि ते माझ्यासार्ट

यांच्या संयुक्त ताब्यात आहे. . सर्व जनतेला कळवत आहे की मी

LICHEL

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

४था मजला, जीवन प्रकाश बिल्डिंग, पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

वाधरीकार एलआयसी हार्जीस फावनास लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी सिवधुरियावेशन अंग्ड रिकन्ट्स्कान ऑफ फावनान्यिवल असेटस् ॲण्ड एन्लेसेमेंट ऑफ सिवधुरियं इंटेस्ट ॲल्ट २००२ (क्र. ५४ र आणि कलम १३(२) सहवाचता सिवधुरियं इंटोस्ट (उन्लेसिंट) रूल्स २००२ च्या नियम ९ अन्वयं प्रदान केलेल्या अधिकारचा वापर करून खालील कर्जदारांना सदार अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वयं माण न जिन्नस्वाद्यासकार रहाजानसा हाजासम् कावमान्स हिमानटङ्का आपकृ) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट जारी करून त्यांच्या नावासमोरनमूद रककम चुकती करण्यास सांगितले होरे

अनु. क्र.	कर्जदारांचा कर्ज खाते क्र.	कर्जदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	मागणी केलेली रक्कम (रु.)	मागणी सूचना तारीख	कब्जाची तारीख	कब्जाचा प्रकार
2	६१२३००००१६०६/ ६१२३००००१६०७	राजेश बी गुप्ता कन्यावती राजेश गुप्ता	फ्लॅट क्र - १७, ३रा मजला, आदिती अपार्टमेंट, गेट क्र - ४४, प्लॉट क्र - ३, मांजली, तालुका - अंबरनाथ, बदलापूर - पश्चिम, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र - ४२९५०३	१९,१७,५१६.१३	२८-०२-२०२३	89-90-2023	सांकेतिक
2	६१२३००००३०३५	गंगा बैद्यनाथ साह्	फ्लॉट क्र- २०१, ए -विंग, राहुल एक्सलन्स, बी केबिन रोड, अंबरनाथ-पूर्व, जिल्हा- ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१	४१,७०,३९०.१९	१७-०२-२०२३	१९-१०-२०२३	सांकेतिक
3	६१०३००००१२२३	महेश आनंदराव यादव पाटील	फ्लॅट क्र.२०१, २रा मजला, बी-विंग, प्रकुती विहार, सब्हें क्र.७७, हिस्सा क्र.३, समर्थ नगर, गाव-कुळगाव, तालुका- अंबरनाव, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३	२३,५४,१०६.९४	२८-०३-२०२३	१९-१०-२०२३	सांकेतिक
К	६११९००००१८७१	सविता दत्तात्रय देशमुख दत्तात्रय मुकुंद देशमुख	फ्लॅट क्र.३०२, ए-विंग, ३रा मजला, भागीरबी प्राइड सीएचएसएल., पोखरकर नगर, गाव- मंगलाळी, तालुका-अंबरनाथ, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३	4४,७३,५४५.६३	१५-०३-२०२३	१९-१०-२०२३	सांकेतिक
4	६१०१००००२२९३	शंकर पुरर्शिग चव्हाण भारती शंकर चव्हाण	फ्लंट क्र. १०२, १ला मजला, बिल्डिंग क्र. आर ६, अर्जिक्य, ए-विंग, मौथाँन नगरी, सह्याद्री नगरी, शिरगाव, समर्थ स्कुल जवळ, तालुका – अंबरनाथ, बदलापूर – पूर्व, जिल्ह्या–हाणे, महाराष्ट्र-४२१२०३	२१,०९,५१७.९४	१०-०३-२०२३	१९-१०-२०२३	सांकेतिक

प्रसिधित माणां सूचनेनुसार बसूली आणि/किंबा प्रदानाच्या ताराधेपर्यन प्रयोज पूर्वान व्याव, आर्थित अनुषींक बर्च, गरिव्यव, प्रभार इ. तथाएँ, येथे बीत नमूद कर्वदरांनी बकलाकी एकम चुकती करण्यास कसूर केली आहे, रुगपु विशेषतः बीत नमूद कर्वदर आणि सर्वसामान्य बनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, एलआयसीएचएफलच्या प्राधिकृत अधिकान्यांनी वरीत नमूद तरायेस सरद् अधिनियमाच्या करनार १३(४) अहवान्यता सर्द रुक्टच्या विश्वास १ अन्यये त्याला/त्याना प्रदान केलेल्या अधिकाम्या वास्य रुक्टच्या तथा स्वत्य केलेल्या अधिकाम्या वास्य रुक्टच्या स्वत्य अधिकार के बेदी तथा करना १३(४) अहवान्यता सर्द रुक्टच्या निवास करना येथा अधिकार केली तथा क्षा करना प्रतास करना येथा तथा अधिकार करना येथा तथा अधिकार करना येथा तथा अधिकार केली तथा करना येथा तथा अधिकार करना येथा तथा विश्वास करना येथा तथा अधिकार विश्वास करना येथा तथा विश्वास करना येथा तथा विश्वास करना येथा तथा विश्वास विश्वास करना येथा तथा विश्वास करना येथा तथा विश्वास करना येथा तथा विश्वास विश्वास करना येथा तथा विश्वास करना येथा तथा विश्वास विश्वास

प्राधिकृत अधिकारी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

Justdial

Just Dial Limited CIN: L74140MH1993PLC150054

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5" Floor, New Link Road Beside Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai – 400 064.

Tel: +91 22 2886 4060;

Website: www.iustdial.com: F-mail: investors@iustdial.com Statement of unaudited standalone and conso olidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023

Г				dalone		Consolidated			
SI.	Particulars		Half Year ended		Year Ended		Half Year ended		Year Ended
No.			September 30,		March 31,	September 30,	September 30, 2023	September 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	2,606.1	5,075.9	2,052.6	8,447.6	2,606.1	5,075.9	2,052.6	8,447.6
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or								
	Extraordinary items)	921.0	1,982.1	642.8	1,880.3	920.9	1,982.0	642.3	1,878.3
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or								
	Extraordinary items)	921.0	1,982.1	642.8	1,880.3	920.9	1,982.0	642.3	1,878.3
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or								
	Extraordinary items)	717.9	1,551.9	522.1	1,629.2	717.8	1,551.8	521.6	1,627.2
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the								
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	721.9	1,548.2	558.4	1,655.3	721.8	1,548.1	557.9	1,653.3
6	Equity Share Capital	850.3	850.3	843.0	843.2	850.3	850.3	843.0	843.2
7	Reserves (excluding revaluation reserve) as per the balance								
ı	sheet of the previous year				35,828.4				35,827.6
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)								
ı	a) Basic (₹)	8.44	18.28	6.19	19.34	8.44	18.28	6.19	19.32

b) Diluted (₹

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.

19 16

8 44

The statement of unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2023 has been reviewed by the Audit Committee and approximately approximate by the Board of Directors at their respective meetings held on October 20, 2023. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

For and on behalf of the Board of Directors of Just Dial Limited

Sd/-V. S. S. Man Managing Director and Chief Executive Office DIN: 00202052

6 14

जाहीर नोटीस

जाहीर नोटीस

ग्रं, श्रीसर्ती. सुमावती रामिकशन गुमा,

ग्रं, श्रीसर्ती. सुमावती रामिकशन गुमा,

ग्रं, श्रीस्ती. सुमावती रामिकशन गुमा,

ग्रं, श्रीस्ती. सुम्यादती रामिकशन सुमावती
ग्रं, त्रीस्ती. सुमावती
ग्रं, त्रीस्ती सुमावती
ग्रं, त्रीस्ती सुमावती
ग्रं, त्रीस्ती
ग्रं, त्रीसि
ग्रं, त्रीसि
ग्रं, त्रीसि
ग्रं, त्रीस
ग्रं , म्मोर, फोर्ट, मुंबई ४०००२३, या ठिकाणी नेखी नोंदवावेत व त्या संदर्भातील योग्य ती ागदपत्रे त्या सोबत सादर करावीत. ऑड, पी, व्ही, ढोबळे**,**

१०५ मंदर समाचार मार्ग क्ष्मी विलास बॅक समोर. फोर्ट मंबई ४०००२३

जाहीर नोटीस

मी, सी. प्रियंका देवी धीरज कुमार चौरासिया, रा. खोली नं.२०, पहिला चौरासिया, रा. खोली नं.२०, पहिला मजला, बिल्डींग नं.सी/४, २३० टेनामेंट्स, मुंकंदराव आंबेडकर रोड, रावळी कॅम्प, सायन कोळीवाडा, मुंबई ४०००३७, याद्वारे जाहीर सूचना प्रसारीत करीत आहे की, सदरह जाहार सूचना प्रसारात करात आह का, स्टर्स् खोलीचे घरमाडे मुळ माडेकर श्री. गुलावसिंह देवूभा चौहाण, यांचे नाले आहे. सदर खोलीच्या भाडे हस्तांतरणाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता अधिकारी, एफ/नॉर्थ विभाग यांचे कार्यालय, भाउ दाजी लाड रोड, माटुंगा, मंबई ४०००१९ या कार्यालयात नियमानुसार व आवश्यक कागदपत्रा समवेत अर्ज सादर केलेला आहे. कागद्भग्रा समयत अब सादर कलला आह. तरी सदरहू खोली भाडे हस्तांतरणात्रावत कोणत्याही व्यक्ती अथवा आर्थिक संस्था यांचे आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी यांचे आयेष किंवा हफती असत्यास त्यांनी ही जाहीर मुचना छापून आत्यापासून १५ टियसांच्या आत आपल्या हफती व आयोप मालमता अधिकारी, एफ,/बांचे विभाग यांचे कार्याव्य, भाउत्यो जा हार्रो ह, मिट्ट, मुंचे ४०००१९ आणि अंड. पी. वही. होबळे, आधिस तं. ३५, १०५, मंबंद्र समाचार मार्ग, व्यक्षी विलास बेंक समोग, फोर्ट, १५ ४०००१३, या ठिकाणी लोखी मोहवालेत व च्या संदर्भातील योग्य ती कागदपत्रे त्या सोब मारा करावीत

. अँड. पी. व्ही. ढोबळे, पत्ताः ऑफिस नं. ३५, १०५, मुंबई समाचार मार्ग, लक्ष्मी विलास बॅक समोर, फोर्ट, मुंबई - ४०००२३



स्ट्रेस्ड ऑसेट रिकव्हरी मॅनिजमॅट शाखा भरत शतस, तळ मजला, १०४, एम.एस. मार्ग, फोर्ट मुंबई-४०००२३

कञ्जा सूचना परिशिष्ट ।∨ नियम-८(१) (स्थावर मिळकतीकरिता)

वाणिकों केंद्रिय प्रमण्डे करणात कर्तवार आसार्थ करणाई, याद्रों कर्तवार आणि प्रसंपायन उत्तरेश कृत रामध्ये प्राप्तेक करणात कर्तवार आसार्थ करणाई, याद्रों कर्तवार आणि प्रसंपायन उत्तरेश सूच्या देणात को बीत, विस्तार वाल्याकार क्षिम १ अज्यों का अधिकारीया यात्र करणा है? प्राप्तेक क्षेत्र अपनी करणात सूचे मुद्दा विकार करणात कर

विशेषतः कर्नदर आपि सर्वासामान्य नगरेता माहारे हातार देखाय देतो की, उन विकारतीति स्ववास कर्त स्त्री व सद्द मिळकरीती केतेला कोणवाडी व्यवास हा युनियन केंद्र और प्रदिश्ता, च्या तका र.१०.३१,६०,६०३,६०६/ (देखां देखा कोटी एकतीस लाख सत्याषणय हनार नजी व्याहर आणि प्राहर केंद्र मां कुछ और व्यवासीन कर्ता तक्षण मताच्या भाष्याकरीता उपस्था बेळेच्या संदर्भाग्ये अंत्रष्टच्या करम १३ (८) च्या तरहुद्वीकडे कर्द्धराघे तत्र वेषुन घेटते जाह आहे.

कर्तिराज्ये तथ चेपून पेतरो तात आहे. स्थापन सिक्काती चे वर्षांचे: स्थापन सिक्काती की वर्षांचे: वर्षांचेदनी, तिकता वर्षां पूर्वं सिटी आणि उत्तरार मध्ये गान-माताद शाउन, शासुक वर्षांचेदनी, तिकता मुंबी उत्तरात अधिक सात्रीया क. १२२२ चर्चांचे वर्षांचेत्रां तुर्वं तथा मात्राचेदनी प्रतिकृति के स्थापन सिटी के सिटी के स्थापन सिटी के सिटी की सिटी सिटी सिटी सिटी सिटी की विकित स्थापन सिटी के सिटी की सिटी के सिटी के

प्राधिकृत अधिकार युनियन बँक ऑफ इंडिया करीता (सिद्धार्थ महाडे)

मुंबई येथील लघुवाद न्यायालयातील आर.ए.ई. बाद क्र. १४५७ सन २०१९

ज्यातीय पूर्वेजी पुद्धा प्रवादीय पूर्वेजी पुद्धा प्रवाद ६० वहे चेवा: ज्यादाव प्रवाद करी पुद्धा प्रवाद ६० वहे चेवा: ज्यादाव प्रवाद वहें चेवा: ज्यादाव प्रवाद वहें

विरुद्ध शिल्पा शियानी मुळीक वयः श्रीव, रेशाः माहीती नाही व्यांचा पत्ता – खोली क्र. २९, चंदन मॅन्यन (मुह्य मॅन्यन), गोखरे रोड, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८.

(ए) नझीर मुसेजी अहमद मुल्ला ्त. ताद, पशाः व्यवसायं स्वर्गीय इब्राहिम मुप्तेची अहमद मुझा यांचा भाऊ र(बी) राविया मुसेजी अहमद मुझा वयः त्रीढ, पेशाः व्यवमाय

वयः प्रौढः, पेशाः व्यवसाय स्वर्गीय इब्राहिम मुसेजी अहमद मुह्हा यांचा पुत्र ३(ए) क्योन मुंगोनगेचे हनिफ मुह्हा

३(१) क्योन मुगोनगेव हिमफ मुङ्का यश. औड, गोमः व्यवसाय व्यागीच मोहम्मद हिमफ मुङ्का गांच्या विश्वया अगांच्या मोहम्मद हिमफ मुङ्का गांच्या विश्वया ३वा: औड, गेमाः व्यवसाय व्यागीच मोहम्मद हिमफ मुङ्का यांच्या भारक इसी) अलीगांच्या हम्माईल अहमद मुङ्का यय: औड, गेमाः व्यवसाय व्यागीच मोहम्मद निक्र स्वाग गांचा भारक

्र उत्तासिक अहमय मुझा वयः प्रीद, पेशाः व्यवसाय स्वाधि मोहम्मद हनिक मुझा यांचा भाऊ ५(ए) फातिमा अहमद फकीर मुझा वयः ग्रीट, पेशाः व्यव*मण* स्वाधि ...कार मुख्ला .नः आद, पेशाः व्यवसाय स्वर्गीय अहमद फकीर मुख्ला यांची विथवा (औ) आवशा फकीर मुख्ला वयः प्रीद, पेशाः रूप्

.... ताक, पशाः व्यवसाय स्वर्गीय अहमद ककीर मुद्धा यांचा पुत्र (सी) अमुख ककीर मुद्धा वयः प्रीठ. ऐप्राप

... त्राक, पशाः व्यवसाय वर्गीय अ**हमद फकीर मु**ङ्का यांचा भाक विक्किस **फकीर मु**ङ्का यः प्रौढ, पेशाः व्यवसम्य

..... त्राद, पशा: व्यवसाय स्वर्गीय अहमद फकीर मुद्धा यांचा पुत्र १(ई) फातिमा फकीर मुद्धा वय: त्रीढ, पेशा: व्यवसाय स्वर्गाय

५५३ फारोना फिल्म पुद्धा व्यक्त डीह, ऐसा ज्यासाव ५५(एक) मिता फल्मेर पुद्धा व्यः डीह, ऐसाः ज्यासाव व्यक्ति डीह, ऐसाः ज्यासाव ५५(जी) अईसा फलीर पुद्धा यांचा पुत्र ५५(जी) अईसा फलीर पुद्धा यांचा पुत्र ५५(जो) नाम ज्यासाव व्यक्त डीह, ऐसाः ज्यासाव व्यक्त डीह, ऐसाः ज्यासाव व्यक्त डीह, ऐसाः ज्यासाव व्यक्त डीह, ऐसाः ज्यासाव व्यक्ति अद्भावकृति महान्यांचा पुत्र

...., नशाः व्यवसाय स्वर्गीय अ**हमद फकीर मु**ङ्का यांचा पुत्र १**(आय) याकुव फकीर मु**ङ्का वय: प्रौढ, पेशाः व्यवमण

... बाद, पंशाः व्यवसाय स्पर्गीय अहमद ककीर मुद्धा यांचा भाक ५(जे) युनुस ककीर मुद्धा वयः प्रीड, पेशाः व्य

पण, जाय, पशाः व्यवसाय स्वर्गीय अहमद फकीर मुद्धा यांचा भाक (के) झुलेखा फकीर मुद्धा यथः पीट सेवाः ------

्रप्रोड, पेशाः व्यवसाय गॉव अहमद फकीर मुद्धा यांचा पुत्र 1 – श्री. अशोक रामक्रिल्यान ांचा पत्ता – १२, दिशा, नासिक रोड, नासिक-४२२०१०

न्यायालयाच्या ह्या २१ जानेवारी, २०२३ 0.0

. प्रस्ताचित बादी

Place: Mumbai Date: October 20, 2023

धनकारक असणार नाही श्रीमती उम्रा अगवाल

श्रामता उमा अग्रवाल पत्ताः १९ हिल निकेतन, माउंट मेरी रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०० ०५०.

uma_ramchandran@hotmail.com